



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ५, अंक ९५]

शुक्रवार, जुलै १९, २०१९/आषाढ २८, शके १९४१

[पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २३३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ जुलै २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मूवक १५१९ /प्र.क्र. ३५/कराधान-१.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची अशी खात्री झाली आहे की, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर नियम, २००५ मध्ये तात्काळ सुधारणा करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम ८३ च्या पोट-कलम (४) च्या परंतुकानुसार सदर नियमांना पूर्व प्रसिद्धी देण्याची अट पाळण्याची गरज नाही ;

म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ८३ च्या उप-कलम (४) च्या परंतुकासह, उप-कलमे (१) आणि (२) च्या शक्तींचा वापर करून तसेच यासंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर नियम, २००५ मध्ये आणखी सुधारणा करीत आहे, म्हणजेच :—

१. या नियमांना महाराष्ट्र मूल्यवर्धित कर (दुसरी सुधारणा) नियम, २०१९ असे संबोधण्यात यावे.

२. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर नियम, २००५ (यापुढे “मुख्य नियम” असे संबोधण्यात येईल), च्या नियम ८ मध्ये, उप-नियम (१२) नंतर, खालील उप-नियम दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच,—

“(१३) कलम १६ च्या पोट-कलम (६) च्या परंतुकाच्या खंड (ग) च्या प्रयोजनार्थ दाखल करावयाचा चालू बँक खात्याचा तपशील,—
(क) दिनांक १ एप्रिल २०१८ रोजी किंवा त्यानंतर सुरू होणाऱ्या ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत नोंदणी घेतलेल्या व्यापाऱ्याच्या बाबतीत, दिनांक १ एप्रिल २०१९ रोजी सुरू होणाऱ्या कालावधीसाठी असणाऱ्या विवरणाच्या देय दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत सादर करावा,
(ख) दिनांक १ एप्रिल २०१९ रोजी किंवा त्यानंतर नोंदणी घेणाऱ्या व्यापाऱ्याच्या बाबतीत, त्याच्या नियम १८ नुसार असणाऱ्या पहिल्या विवरणाच्या देय दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत सादर करावा.”

३. मुख्य नियमाच्या नियम ११ मध्ये, उप-नियम (४) मध्ये, खंड (ख) मध्ये, उप-खंड (दोन) मध्ये, “उप-खंड (ख)” या शब्द, कंस आणि अक्षरा ऐवजी “खंड (ख) किंवा, यथास्थिती, खंड (ग)” हे शब्द, कंस आणि अक्षरे दाखल करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज. वि. दिपटे,

शासनाचे उप-सचिव.

(१)

FINANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 19th July 2019.

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. VAT. 1519/CR 35/Taxation-1.—Whereas, the Government of Maharashtra is satisfied that circumstances exist which render it necessary to take immediate action further to amend the Maharashtra Value Added Tax Rules, 2005 and to dispense with the condition of previous publication thereof under the proviso to sub-section (4) of section 83 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005) ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) read with the proviso to sub-section (4) of section 83 of the said Act, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra and hereby, makes the following rules further to amend the Maharashtra Value Added Tax Rules, 2005, namely :—

1. These rules may be called the Maharashtra Value Added Tax (Second Amendment) Rules, 2019.

2. In rule 8 of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005 (hereinafter referred to as “ the principal Rules ”), after sub-rule (12) the following sub-rule shall be added, namely :-

“ (13) The period, within which the details of the current bank account shall be submitted, for the purpose of clause (c) of second proviso to sub-section (6) of section 16 shall be,—

(a) six months from the due date of his return for the period starting on the 1st April 2019, in case of a dealer, who has obtained registration during the period starting on or after the 1st April 2018 to the 31st March 2019,

(b) six months from the due date of his first return as per rule 18, in case of a dealer, who has obtained registration on or after the 1st April 2019.”.

3. In rule 11 of the principal Rules, in sub-rule (4), in clause (b), in sub-clause (ii) for the words, brackets and letters “ sub-clause (b) ” the words, brackets and letters “ clause (b) or, as the case may be, clause (c) ” shall be inserted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

J. V. DIPTE,
Deputy Secretary to Government.